

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास
महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी लाभार्थ्यांच्या
वार्षिक कुटुंबिक उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
कौशल्य विकास व उदयोजकता विभाग
शासन निर्णय क्रमांक: अपाम-२०१६/प्र.क्र.१५४/रोस्वरो-१
२ रा मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२
तारीख: ०६ मार्च, २०१७

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक: रोजगार व स्वयंरोजगार विभाग, आपम-१०९९/प्र.क्र.७७/रोस्वरो-१
दि.१६.६.१९९९
- २) शासन निर्णय क्रमांक: रोजगार व स्वयंरोजगार विभाग, आपम-२००३/प्र.क्र.१४०/रोस्वरो-१
दि.०१ ऑगस्ट, २००३

शासन निर्णय-

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे आर्थिकदृष्ट्या मागास
उमेदवारांसाठी स्वयंरोजगाराकरिता आर्थिक सहाय्य देण्याच्या योजना राबविल्या जातात. तत्कालीन
रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक अपाम-२००३/प्र.क्र.१४०/रोस्वरो-१, दि.०१
ऑगस्ट, २००३ अन्वये महामंडळाद्वारे राबविल्या जाणा-या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकरिता
कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आता, त्यामध्ये सुधारणा करुन
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी
लाभार्थ्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची सुधारीत मर्यादा रु.६,००,०००/- (अक्षरी रुपये सहा लाख फक्त)
एवढी निश्चित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०३०६१५४८३२०७०३ असा आहे. हा आदेश
डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सं.गि.पाटील)
शासनाचे उप सचिव

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव
२. मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
३. मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा
४. मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद

५. मा.मंत्री, कौशल्य विकास व उद्योजकता यांचे खाजगी सचिव
६. मा.राज्यमंत्री, कौशल्य विकास व उद्योजकता यांचे खाजगी सचिव
७. मा.विधानसभा सदस्य (सर्व), महाराष्ट्र विधानसभा
८. मा.विधानपरिषद सदस्य (सर्व), महाराष्ट्र विधान परिषद
९. प्रधान सचिव , नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनलाय, कोकणभवन, नवी मुंबई
११. व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मुंबई
१२. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
(प्रसिध्दीसाठी)
१३. सर्व मंत्रालयीन विभाग
१४. सर्व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रे
१५. निवड नस्ती-रोस्वरो-१.